

“महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३” या योजनेअंतर्गत विहित मुदतीत अर्ज केलेल्या पक्षकारांना मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक : मुद्रांक- २०२३/प्र.क्र.३४२/म-१ (धोरण)
दालन क्र. एम-७ ए. पोटमाळा, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २१ जुलै, २०२५.

- वाचा :** १) महसूल व वन विभाग, शासन आदेश क्र. मुद्रांक-२०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि.०७ डिसेंबर, २०२३.
२) महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. मुद्रांक-२०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि.११ डिसेंबर, २०२३.
३) शासन शुद्धिपत्रक क्रमांक: मुद्रांक-२०२३/३२६६/ प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि.१३ डिसेंबर, २०२३.
४) महसूल व वन विभाग, शासन आदेश क्र. मुद्रांक-२०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि.३१ जानेवारी, २०२४.
५) महसूल व वन विभाग, शासन आदेश क्र. मुद्रांक-२०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि.१५ मार्च, २०२४.
६) महसूल व वन विभाग, शासन आदेश क्र. मुद्रांक-२०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि. ०१ जुलै, २०२४.
७) महसूल व वन विभाग, शासन आदेश क्र. मुद्रांक-२०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण), दि.०१ सप्टेंबर, २०२४.
८) अध्यक्ष,क्रेडाई-एमसीएचआय क्र.एमसीएचआय/प्रेस/२४-२५/२८३,दिनांक ०५ मे, २०२५.
९) आपले पत्र क्र.का.१२/क्रेडाई/अ.यो./२३/३७९/२०२५, दिनांक ०५ जून, २०२५.

प्रस्तावना:-

शासनाने दि.०७ डिसेंबर, २०२३ रोजीच्या राजपत्रामध्ये अधिसूचित केलेल्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये “महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३”, दि.०१ डिसेंबर, २०२३ ते दि.३१ जानेवारी, २०२४ आणि दि.०१ फेब्रुवारी, २०२४ ते दि.३१ मार्च, २०२४ अशा दोन टप्प्यात राबविण्यास मान्यता दिली होती. सदर योजनेत दिनांक १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये सवलत देण्यात आली होती.

तसेच दिनांक ११ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये, “महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३” च्या अनुषंगाने मानक कार्यरत कार्यपद्धती निश्चित करून शासनामार्फत स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. तसेच दि.१३ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये नव्याने काही स्पष्टीकरणात्मक सूचना समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

सदर योजनेस नागरीकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे अभय योजनेची मुदत वेळोवेळी वाढविण्यात आली होती. त्यानुसार सदर अभय योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ आणि १ एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या दोन टप्प्यात राबविण्यात आली. सदर योजनेत दिनांक १ डिसेंबर २०२३ ते दिनांक

३०.९.२०२४ पर्यंत एकूण प्राप्त अर्ज/प्रकरणांची संख्या ८१,८०९ इतकी आहे. यापैकी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम वसुली झालेल्या ४१,०८५ प्रकरणात शासनास मुद्रांक शुल्क व दंड अशी एकूण रक्कम रुपये ५०९ कोटी ६१ लाख ८८ हजार २६४ प्राप्त झाली आहे. उर्वरित १३,५६६ प्रकरणामध्ये विहित मुदतीत अर्ज केलेल्या परंतु, मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम वर नमूद केलेल्या विविध कारणांमुळे जमा करता आली नाही, अशा पक्षकारांना सदर रक्कम भरल्यास एक महिन्याची मुदत दिल्यास शासनास महसूल जमा होवून नागरिकांनाही दिलासा मिळेल. तसेच अभय योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होवून दाव्यांच्या संख्येतही घट येईल. त्यामुळे प्रशासनाचा व नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल.

या सर्व बाबी विचारात घेता, ज्या पक्षकारांनी अभय योजनेअंतर्गत विहित मुदतीत अर्ज दाखल केलेले आहेत मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे चलनाची रक्कम विहित मुदतीत शासन जमा करण्यात आली नाही अशा पक्षकारांना मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३ चा लाभ देण्यासाठी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय :-

“महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३” या योजनेचा लाभ, दस्त निष्पादित केलेल्या जास्तीत जास्त पक्षकारांनी घेऊन अडकलेला मुद्रांक शुल्करुपी महसूल राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करण्याच्या उद्देशाने तसेच योजनेचा लाभ राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जनतेला होण्याकरीता उक्त योजनेमध्ये त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी पर्यायाने, राज्य शासनाच्या उक्त लोकहिताच्या योजनेच्या यशस्वीतेकरिता या योजनेमध्ये ज्या पक्षकारांनी विहित मुदतीत अर्ज दाखल केलेले आहेत मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे चलनाची रक्कम विहित मुदतीत शासन जमा करण्यात आली नाही अशा पक्षकारांना मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३ चा लाभ देण्यासाठी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम चलनाद्वारे भरण्यासाठी “ एक विशेष बाब ” म्हणून दिनांक २१ जुलै, २०२५ ते दिनांक २० ऑगस्ट, २०२५ असा एक महिन्याचा कालावधी देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७२११५२६११६३१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सत्यनारायण बजाज)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
३. मा. अध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.

४. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) महोदयांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. उपमुख्यमंत्री (वित्त) महोदयांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
९. सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद सदस्य.
१०. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
११. मा. महालेखापाल- १ व २ (मुंबई/नागपूर) महाराष्ट्र राज्य.
१२. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
१३. महानगर आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर महानगर विकास प्राधिकरण.
१४. सर्व विभागिय आयुक्त.
१५. सर्व महानगर पालिका आयुक्त.
१६. नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१७. सर्व जिल्हाधिकारी.
१८. सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९. अपर मुद्रांक नियंत्रक, प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई.
२०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२१. सर्व नगर पालिका/नगर परिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी.
२२. सर्व नोंदणी उपमहानिरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (विभागीय कार्यालये)
२३. सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग- १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
२४. निवड नस्ती, कार्यासन म-१(धोरण) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.